

श्रीलोलामि patron. von उडुलोलाम् P. 4,1,85, VArtt. 8, Sch. Siddh. K. 66, a. Vop. 7, 1.2. Colebr. Misc. Ess. I, 328.347.368.

श्रीलु m. pl. = श्रीलु VP. 192.

श्रीलुङ्क adj. f. ई dem Utañka eigen श्रीलुङ्की गुरुवृत्तिं वै प्राप्नुयामि MBh. 14, 1627.

श्रीलघ्य patron. von उत्थय PRAVARĪDHJ. in Verz. d. B. H. 35, 20. Bein. des Dirghatamas MBh. 1, 4 182. — Vgl. श्रीलघ्य.

श्रीलाप्य (von उत्काप) n. Sehnsucht, Verlangen Bālg. P. 4, 6, 17. 10, 14. 13, 5. 13, 3. 3, 2, 1. 22, 24. 4, 7, 11. Davon श्रीलाप्यवत् adj. sehnsüchtig, verlangend: कृदा 2, 6, 33.

श्रीलापर्य n. nom. abstr. von उत्कार्ष ÇKDr. und Wils.

श्रीलक्ष्मि patron. von उत्क्षेप gaṇa शिवादि zu P. 4, 1, 112.

श्रीलाम् von उत्तम (चतुर्थर्थेषु) gaṇa संकलादि zu P. 4, 2, 75. = श्रीलामि VP. 261, N. 6.

श्रीलामि patron. von उत्तम, Bein. des 3ten Manu M. 1, 62. Hariv. 409. VP. 261.

श्रीलामिक (von उत्तम) adj. auf die am höchsten Orte (im Himmel) befindlichen Götter bezüglich Nir. 7, 23.

श्रीलामेय patron. von श्रीलामि Hariv. 423.

श्रीलामर (von उत्तर) adj. im Norden wohnend (?): यत्रैताराणां सर्वेषामृषीणां साङ्गेष्य च । अग्नेश्चैत्रात् संवादः काश्यपस्य च (in Kāçmīra) MBh. 3, 10546. Oder ist etwa यत्रो zu lesen? — Vgl. श्रीत्र.

श्रीलामरपथिक (von उत्तरपथ) adj. vom Norden kommend, dahin gehend P. 5, 1, 77. — Vgl. उत्तरपथिक.

श्रीलामरपदिक adj. = उत्तरपदं ग्लूति P. 4, 4, 39, Sch.

श्रीलामरवेदिक adj. zur उत्तरवेदि gehörig: कर्मन् Çat. Br. 7, 3, 2, 17.

श्रीलामरार्थ्य (von उत्तरार्थ) n. ein Drunter und ein Drüber P. 3, 3, 42.

श्रीलामरार्ह (von उत्तरार्ह) adj. vom folgenden Tage P. 4, 2, 104, VArtt. 7.

श्रीलामरिय metron. von Uttarā Bālg. P. 1, 17, 40. 2, 4, 1.

श्रीलामनपाद (von उत्तानपाद) patron. des Dhruva (des Polarsterns) H. 122, Sch. MBh. 13, 195. Bālg. P. 4, 10, 30.

श्रीलामनपादि dass. AK. 1, 1, 2, 21. H. 122, Sch. Bālg. P. 4, 8, 32. 10, 13. 11, 6. 5, 17, 2. 23, 1.

श्रीलामनपतिक (von उत्पत्ति) adj. f. ई angeboren Bālg. P. 3, 13, 45. 5, 2, 20. 20, 6. 6, 5. 10. 18, 19.

श्रीलामनपति (von उत्पत्ति) adj. f. ई über portenta handelnd gaṇa ऋग्यनादि zu P. 4, 3, 73.

श्रीलामनपतिक (wie eben) adj. f. ई eine ausserordentliche Erscheinung bildend, prodigiosus, portentosus MBh. 5, 7242. दीप्यमानो स्वयां लक्ष्म्या संध्यौत्पत्तिकीमिव R. 5, 52, 1. घन, मेघ 6, 87, 3. Ragh. 14, 53. मारिरीत्पत्तिकं सर्वगतं मर्याम् H. 60, Sch. Was neutr. als subst.: ब्रह्मैत्पत्तिकं मरुन् MBh. 3, 14572. 2, 1636. R. 4, 21, 14. Suçr. 1, 7, 18.

श्रीलामनपदि adj. f. ई den उत्पाद betreffend, davon handelnd gaṇa ऋग्यनादि zu P. 4, 3, 73.

श्रीलामनपुट von उत्पुट (चतुर्थर्थेषु) gaṇa संकलादि zu P. 4, 2, 75.

श्रीलामनपुटिक (wie eben) adj. gaṇa उत्सङ्गादि zu P. 4, 4, 15. viell. mit nach oben gewandter Mund- oder Schnabelöffnung Etwas empfangend.

श्रीलामनपुतिक (von उत्पुत) adj. gaṇa उत्सङ्गादि zu P. 4, 4, 15.

श्रीत्र adj. bei den Mathematikern grob, roh, ungenau (Gegens. सूक्ष्म) Colebr. Alg. 313 (gross). Offenbar eine Contraction von श्रीत्र, welchem CAREY bei HAUGHTON, A Dict. BENG. and S. ebenfalls die Bedeutung von gross (englisch) giebt.

श्रीत्रस (von उत्स) adj. f. ई in einem Brunnen geboren u. s. w. P. 4, 1, 86. 3, 25, Sch. 1, 15, Sch.

श्रीत्रसङ्गिक (von उत्सङ्ग) adj. f. ई auf den Schooss nehmend, in den Busen steckend P. 4, 4, 15.

श्रीत्रसर्गिक (von उत्सर्ग) adj. was nur in besondern, ausdrücklich hervorgehobenen Fällen aufgehoben wird (उत्सृज्यते), sonst also allgemeine Geltung hat, Sch. zu P. 1, 2, 45. 4, 3, 1. Kār. zu 4, 1, 161. MADHUS. in Ind. St. 1, 13, 5 v. u. Davon nom. abstr. श्रीत्रसर्गिकत्वं n. P. 1, 3, 13. Sch.

श्रीत्रसायन patron. von उत्स gaṇa ऋचादि zu P. 4, 1, 110.

श्रीत्रसुक्व (von उत्सुक) n. Unruhe, Besorgniss; das daraus hervorgehende Verlangen dieselben zu entfernen, Sehnsucht, Verlangen AK. 3. 4, 231. H. 314. तेषां चैत्रसुक्वमालम्ब्य रामः — उवाचेदम् — मम काञ्चन्नु भगवन्वृत्तमाश्रित्य किञ्चन । दृश्यते विकृतं येन विक्रियते तपस्विनः ॥ d. 3, 1, 4. मनो यस्थेन्द्रियस्येह विषयान्याति सेवितुम् । तस्यैतसुक्वं संभवति प्रवृत्तिशोषनायते ॥ MBh. 3, 114. 11590. इष्टानवातिरैतसुक्वं कालक्षिपान्द्विभुता Sāh. D. 187. कुर्यात्सुक्वपरो चापि विद्यादत्तुमतीम् Suçr. 1, 321, 7. Çik. 103. Ragh. 2, 73 (mit der Calc. Aug. श्रीत्रसुक्व st. श्रीत्रसुक्व zu lesen). MEGH. 3. SĪMKUJAK. 38. Bālg. P. 4, 3, 7. RĀGA-TAR. 5, 373. श्रीत्रसुक्वेन (weil er ein Verlangen fühlte) प्रौचं विधाय PANKAT. 33, 9. प्रकृष्टौ स्वगृहे प्रतीयैत्सुक्वेन निवृत्तौ 93, 25. सौत्सुक्या 183, 20. मन्दैत्सुक्यो ऽस्मि नगरगमनं प्रति Çik. 18, 22.

श्रीद्रक (von उद्रक) adj. subst. im Wasser lebend (Wasserthier), — wachsend (Wassergewächs), das Wasser betreffend, aus Wasser gebildet M. 1, 44. 6, 13. MBh. 3, 11126. 13, 2972. 14, 2542. R. 2, 33, 13. Suçr. 1, 70. 6. 184, 11. 310, 6. 2, 14, 14. 43, 8. 9. 78, 16. त्रीस्तु तस्माद्धविःशेषात्पिपटा-न्कृत्वा ममाहितः । श्रीद्रकेनैव विधिना निर्वपेद्दत्तानामुखः ॥ M. 3, 215. Bālg. P. 7, 2, 42.

श्रीद्रकत्र (श्री + न) adj. von Wassergewächsen herrührend Suçr. 2, 97, 13.

श्रीद्रकिक patron. von उद्रक gaṇa बाह्वादि zu P. 4, 1, 96. m. pl. N. eines Kriegerstammes gaṇa दामन्यादि zu 5, 3, 116. Davon श्रीद्रकीय Fürst der Audaki ebend.

श्रीद्रगुण्य (von उद्र + गुण्य) Verz. d. B. H. No. 324.

श्रीद्रङ्क patron. von उद्रङ्क gaṇa बाह्वादि zu P. 4, 1, 96. m. pl. N. eines Kriegerstammes gaṇa दामन्यादि zu 5, 3, 116. Davon श्रीद्रङ्कीय Fürst der Audāñki ebend.

श्रीद्रज्ञापन patron. von उद्रज्ञ gaṇa तिकादि zu P. 4, 1, 154.

श्रीद्रञ्चन (von उद्रञ्चन) adj. in einem Schöpfgefäss enthalten: उद्रक Bālg. P. 8, 24, 19.

श्रीद्रञ्चनक von उद्रञ्चन (चतुर्थर्थेषु) gaṇa ऋरीहणादि zu P. 4, 2, 80.

श्रीद्रञ्चवि patron. von उद्रञ्च gaṇa बाह्वादि zu P. 4, 1, 96.

श्रीद्रञ्चि patron. von उद्रञ्च (?) gaṇa पैलादि zu P. 2, 4, 59.

श्रीद्रनिक (von श्रीद्रन) adj. f. ई der Muss zu kochen versteht, sich damit abgiebt (श्रीद्रनाय प्रभवति) gaṇa संतापादि zu P. 5, 1, 101. AK. 2, 9, 28. H. 722. dem regelmässig Muss gereicht wird Kāç. zu P. 4, 4, 67.